



शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद

GOVERNMENT MEDICAL COLLEGE, OSMAMNANAD

कोविड-१९ इमारत, जिल्हा रुग्णालय आवार, उस्मानाबाद. (महाराष्ट्र) ४१३ ५०९

e-mail: deangmcosmanabad@gmail.com

जा.क्र.शावैमउ/भांडार/खाजगी वाहन करार/ ३३१ /२०२२

दि.: ०३/०८/२०२२.

दरपत्रक/ मागणीपत्र

प्रति,

विषय: दरपत्रक मोहरबंद लिफाफे सादर करणेबाबत...

खाजगी वाहन भाडेतत्वावर घेणेकामी

संदर्भ:- १) शासन निर्णय क्र.शापसे-३४२०/प्र.क्र.५४/का.३१, दिनांक १०/०८/२०२०.

२) शासन निर्णय क्र.जीसीओ-२०२२/प्र.क्र.२२९/प्रशा-१, दिनांक १५/०७/२०२२.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद या संस्थेकरिता उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयात दिलेल्या अटी व शर्तीनुसार संचालनालयाच्या मान्यतेच्या अटीच्या अधीन राहुन अधिष्ठाता यांचेसाठी शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने स्थानिक बाजारातुन खाजगी वाहन भाडेतत्वावर घेण्यासाठी तातडीने विहित पद्धतीने दरपत्रक प्रक्रिया करून दरपत्रक मोहरबंद लिफाफे मागविण्यात येत आहेत. दरपत्रधारक या कार्यालयास मागणी केल्याप्रमाणे दरपत्रकातील अटी व शर्तीच्या अधिन राहुन भाडेतत्वावर खाजगी वाहन पुरविण्यास इच्छुक असल्यास आपला दरपत्रक मोहरबंद लिफाफा विहीत मुदतीत या कार्यालयाच्या आवक शाखेत सादर करावा.

अ.क्र.	वाहनाचा तपशील	सर्व करांसहीत प्रती महिना वाहन भाडे रुपये
०१	इन्होवा क्रिस्टा (Crysta) बकेट टाईप सीट वातानुकूलित वाहन (६+१)	

[पान क्र.२ वर]

महत्वाच्या अटी व शर्ती:

- १) दरपत्रक मोहरबंद लिफाफा दिनांक १० / ०८ /२०२२ पर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कार्यालयात पोहचतील या बेताने पाठवावेत. जाहिर केलेल्या तारखेनंतर अथवा कार्यालयीन वेळेनंतर आलेले दरपत्रक विचारात घेतले जाणार नाहीत/ ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- २) सुचना फलकावरील जाहिर नोटीस प्रमाणे इच्छुक कंपनीस देखील दरपत्रक मोहरबंद लिफाफ्यात सादर करण्याची मुभा देण्यात येत आहे. दरपत्रक मोहरबंद लिफाफा “अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद” यांचे नावे विहित मुदतीत कार्यालयास सादर करावा, त्याच प्रमाणे दरपत्रक मोहरबंद लिफाफ्यावर भाडेतत्वावरील खाजगी वाहन दरपत्रक लिफाफा जमा करण्याचा अंतिम दिनांक दरपत्रधारकाच्या नावाचा शिक्का इत्यादी नमुद असणे आवश्यक आहे.
- ३) प्राप्त झालेले दरपत्रक मोहरबंद लिफाफे दिनांक ११ / ०८ /२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता अधिष्ठाता यांच्या दालनात अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखालील समिती समोर उघडण्यात येईल. आपणांस जर दरपत्रक मोहरबंद लिफाफे उघडण्याच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावयाचा असल्यास नियोजित वेळेस स्वर्खर्चाने उपरिथित राहावे.
- ४) दरपत्रक ग्राह्य/ वैद्य कालावधी हा कार्यादेश नोंदविलेल्या दिनांका पासुन ०६ महिन्याचा राहिल.
- ५) प्रस्तावीत बाबींसाठी दरपत्रकात आकारण्यात आलेले दर हे बाजारभावापेक्षा अधिक नसावेत. सर्वात कमीत कमी दराने दरपत्रक व सेवेचा दर्जा/ गुणवत्ता उत्कृष्ट असेल, अशाच दरपत्रकाचा विचार करण्यात येईल.
- ६) दरपत्रक सिलबंद लिफाफ्यात सादर करावयाचे दस्तऐवज (Document) जीएसटी (GST) क्रमांक असलेल्या अधिकृत लेटरहेडवर दरपत्रक सादर करावे. त्यासोबत (१) आर.सी.बुकची छायांकित प्रत, (२) विमा प्रमाणपत्राची छायांकित प्रत, (३) जीएसटी प्राधिकृत प्रत, (४) पैन कार्डची छायांकित प्रत, (५) अनुभव प्रमाणपत्र, (६) पी.यु.सी. प्रमाणपत्राची छायांकित प्रत, (७) टुरिस्ट परवाना, (८) परिवहन नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत, (९) एकल दरपत्रधारक असल्याबाबतचे हमीपत्र (सोबत प्रमाणपत्राची प्रत संलग्न), (१०) सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे प्रमाणपत्र (सोबत प्रमाणपत्राची प्रत संलग्न).
- ७) वाहनाची सेवा संस्थेचे अधिष्ठाता यांना इतर माध्यमातुन वाहन उपलब्ध होईपर्यंत अथवा सहा महिन्याचा कालावधी संपुष्टात आल्यावर अथवा कार्यालयाची मर्जी असे पर्यंत यापेकी जे आधी घडेल तोपर्यंत राहिल. तसेच सेवा समाधानकारक न दिल्यास देखील वाहनाचा करार रद्द करण्यात येईल.
- ८) वाहन दुरुस्तीस घेऊन जाताना ०३दिवस अगोदर कार्यालयाची लेखी पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याऐवजी पर्यायी वाहन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहन पुरवठादार यांची राहील.
- ९) वाहन चालकाची नेमणुक/ वेतन/ पर्यायी व्यवस्था या बाबी संबंधित सेवा पुरवठादार यांचेकडे असतील.
- १०) वाहनावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा, न्यायालयीन प्रकरणे नसावेत.
- ११) वाहनाचे लॉग बुक वाहन चालकाने अद्यावत ठेवावयाचे असुन, संबंधीत वाहन वापरणारे अधिकारी यांची स्वाक्षरी लॉग बुक वर घेण्यात यावी. अन्यथा फिरस्ती ग्राह्य धरली जाणार नाही.
- १२) कार्यालयाचे संबंधीत अधिकारी यांनी शासकीय कामकाजासाठी मुख्यालयाबाहेर प्रवास करावयाचे असल्यास तसे लेखी पत्र वाहनधारक/ वाहनचालक यांनी प्राप्त करून घेऊनच मुख्यालयाबाहेर प्रवास करावयाचा असुन कार्यालयाच्या लेखी परवानगी शिवाय सदरहू वाहन मुख्यालयाबाहेर प्रवासासाठी नेण्यात आल्यास त्यासंबंधीच्या देयकाची अदायगी हे कार्यालय करणार नाही.

- १३) वाहनाचा अनुचित प्रकार घडल्यास त्याची नुकसानभरपाई हे कार्यालय करणार नाही.
- १४) रविवार अथवा इतर सुट्टीच्या दिवशी सुध्दा आवश्यकतेनुसार वाहन वापरण्यात येईल.
- १५) वाहनधारक यांना विहित नमुन्यातील रु. ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर दरपत्रकात नमुद अटी व शर्ती सर्व मान्य असल्याचे करार पत्र नोटरीसह कार्यालयाचे आदेश प्राप्त करण्यापुर्वी सादर करणे आवश्यक राहील.
- १६) देयकाची अदायगी (PAYMENT) वाहनधारक यांनी प्रती माह प्रमाणे देयक लॉग बुकच्या छायांकित प्रतीसह कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील. तसेच वापरकर्ता अधिकारी यांनी देयक प्रमाणित करून दिल्यानंतरच विहित उद्दिष्टांतर्गत अनुदानाच्या उपलब्धतेनुसार देयकाची अदायगी करण्यात येईल.
- १७) इन्होवा क्रिस्टा (Crysta) बकेट टाईप सीट वातानुकूलित वाहन (६+१)/ होंडा अमेझ वाहन हे आधुनिक (Letest) मॉडेलचे असल्यास अशा वाहनास प्राधान्य देण्यात येईल.
- १८) वाहनधारकास आगाऊ रक्कम (ADVANCE PAYMENT) अदा करण्यात येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीमुळे देयक अदा करण्यास झालेल्या विलंबापोटी कोणत्याही स्वरूपाचे व्याज अथवा अतिरिक्त शुल्क/ रक्कम हे कार्यालय अदा करणार नाही. तसेच अशा प्रकारची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही.
- १९) अपवादात्मक परिस्थितीमुळे उक्त कोणत्याही अटी/ शर्तीत आवश्यकतेनुसार अंशतः बदल करणे/ रद्द करणे/ संपुर्ण प्रक्रिया रद्द करणे इत्यादी अधिकार निम्नस्वाक्षरीत (संस्थाप्रमुख/ अधिष्ठाता) यांनी राखुन ठेवलेले आहेत.

(डॉ. संजय मा. राठोडे),

अधिष्ठाता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

उस्मानाबाद

प्रत: मा. आयुक्त, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर.

प्रत: संरथेचे सुचना फलक/ संकेतस्थळ (जाहिर नोटीस), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद.